

Ref: Protean/Secretarial/2025-26/79

November 8, 2025

To,

BSE Limited ("BSE")

P.J. Towers, Dalal Street,

 $Fort,\,Mumbai-400001$

Scrip Code: 544021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai – 400051, India

Trading symbol: PROTEAN

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement – Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025

Pursuant to Regulation(s) 30, 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation to our letter dated November 6, 2025, please find enclosed herewith copies of Newspaper Advertisement pertaining to Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025, published today i.e. Saturday, November 8, 2025, in Financial Express (English daily newspaper) and Loksatta (Marathi daily newspaper).

This is for your information and records.

Thanking you,

Yours truly,

For Protean eGov Technologies Limited

Maulesh Kantharia Company Secretary & Compliance Officer FCS 9637

Encl.: As above

FIRM TO ENTER READY-TO-DRINK PROTEIN BEVERAGE MARKET

Britannia expects a bumper H2, says Q2 was lull before the storm

It is likely to

pursue an aggressive regionalisation

strategy to tackle local competition

■The firm is

Volume growth will rebound on GST cuts: Berry

VIVEAT SUSAN PINTO

BISCUIT MAJOR BRITANNIA Industries expects the second half of the ongoing financial year (FY26) to deliver stronger volume growth on the back of the GST rate rationalisation in food and beverages, Varun Berry, executive vice-chair-man, MD & CEO, said during

an earnings' call on Friday.
From 12-18% GST earlier,
most food and beverage products, including biscuits, have
moved to the 5% tax bracket. Britannia has responded to the change with a 10-13% grammage increase in lowwith the state of (RTD) protein beverage mar-ket, a space that has seen the entry of companies such as

ON GROWTH TRACK

■ Britannia expects volume growth to increase to potentially double-digits in



will be in place and in stores.We will see a positive impact of this

■The firm is aiming to scale categories such as rusk, cakes, croissants, dairy, and biscuits volume growth seen in the first half of FY26, Britannia expects this number to increase to high single-digits and potentially double-digits in the second half, driven by the shift from unorganised to organised consumption, GST-led pricing and grammage interventions and local launches. Amul in recent quarters.

Berrysaid, "65% of our portfolio consists of ₹5 and ₹10 packs, where grammage increase has been done. 35% of the portfolio will see price drops as pack sizes are larger. By the middle of November, all of this will be in place and in stores We

Berry says that with com-modity prices stable for now, the focus for the company will be on "aggressive top-line and on volume growth. Q2 was a lull before the storm, the second half will be better." From low single-digit to flat

pany's growth strategy. Britannia is also expected to

Britannia is also expected to pursue an aggressive regionalisation strategy to tackle local competition including introducing new products such as zeera (cumin) biscuits in the eastor relaunching its Tigerbiscuit portfolio with new flavours or make it exciting for consumers in small towns and rural areas as well as increasing direct distribution into rural areas.

Berry also said that the company is consolidating its adjacencies and aiming to scale categories such as rusk cakes, croissants, dairy, and biscuits in the future.

"As far as Tiger was concerned, wewere a me-too product," Berry said. 'It was impor-

uct," Berry said. "It was impor-tant for the brand to stand out and give the consumer a reason to buy it. We thought through it and have come up with a proposition that will help establish it in smaller towns and rural areas," he added.

the kind of growth that we've been missing for some time," Berry said in response to investor queries on the com-

Jio eyes global runway with low-cost 5G tech

INTERNATIONAL DRIVE

RELIANCE JIO IS positioning its home-grown 5G technology for a global push, analysts said in a recent report by Jefferies, noting that the com-

feries, noting that the com-pany now has the capability to tap a \$121-billion telecom technology market as coun-tries accelerate network upgrades.

The brokerage highlighted that global 5G penetration remains low, especially in low-income regions, creating an opening for cost-efficient ternatives tested at scale

m India.
"Jio's comprehensive tech
stack spanning radios, network core, OSS/BSS systems,
and FWA solutions is its competitive edge," the report
stated.

The report added, "Jio's 5G tech stack...offers a strong cost-effective alternative and can drive additional layer of growth for Jio.

Jefferies also noted that o's recent investments Jefferies also noted that Jio's recent investments demonstrate a push to shape global connectivity standards, backed by a sharp rise in intel-lectual property activity.

\$121 bn demonstrate telecom technology market, say analysts a push to Global 5G connectivity penetration is low especially in low-income regions

patent filings have jumped 13 times over two years

remains well-placed to deliver strong financial performance over FY26-28

Patent filings have jumped 13

"With an aspiration to actively shape global connectivity standards of the future, Jio has also increased its contributions toward 3GPP standards of the future, dards for 5G/6G by nearly 7x to 70," Jefferies analysts

to 70," Jefteries analysts pointed out. The brokerage expects Jio's technology to find demand beyond India as operators abroad shift toward open architectures that allow soft-

ware and hardware to be unbundled — a shift that makes lower-cost options more attractive.

Jio remains well-placed to

Jio remains well-placed to deliver strong financial perfor-mance over FY26-28, sup-ported by tariff increases, home broadband growth and enterprise expansion, it said. "Growth is likely to remain

strong, led by scale-up of the enterprise business and mon-etisation of tech stack," the report added.



Protean eGov Technologies Limited

volume-led growth" in the sec-ond half of the year. The com-pany will also double down on brand investment, restage

products and increase media spends, as benign commodity prices give the company room

to invest savings made on gross margins, he said. "There is a very positive

sentiment around consumer goods and especially foods. So, I do think this is our moment and it will definitely bring us

(CIN L72900MH1995PLC095642)

1st Floor, Times Tower, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013

T: +91 22 4090 4242 | F: +91 22 2491 5217 | E: cs@proteantech.in | www.proteantech.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

Our focus will be

on aggressive

top-line and

volume-led

second half

of the year

growth in the

	Particulars		Consolidated										
Sr.		Quarter ended			Half year ended		Year ended	Quarter ended			Half year ended		Year ended
No.		30.09.2025 UNAUDITED	30.06.2025 UNAUDITED	30.09.2024 UNAUDITED	30.09.2025 UNAUDITED	30.09.2024 UNAUDITED	31.03.2025 AUDITED	30.09.2025 UNAUDITED	30.06.2025 UNAUDITED	30.09.2024 UNAUDITED	30.09.2025 UNAUDITED	30.09.2024 UNAUDITED	31.03.2025 AUDITED
1	Total income from operations	249.50	209.98	219,46	459.48	415.65	839.53	250.50	210.84	219.70	461.34	416.24	840.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	34.63	35.02	40.05	69.65	67.77	120.18	32.04	32.37	37.57	64.41	64.67	118.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	34.63	35.02	40.05	69.65	67.77	120.18	32.04	32.37	37.57	64.41	64.67	118.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	26.20	26.50	30.52	52.70	52,23	94.21	23.86	23.85	28.04	47.71	49.13	92.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	26.20	26.51	30.52	52.71	54.01	92.83	23.86	23.86	28.04	47.72	50.91	91.08
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10/- per share)	40.61	40.55	40.54	40.61	40.54	40.55	40.61	40.55	40.54	40.61	40.54	40.55
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						964.07						958.23
8	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)(not annualised except year ended)												
	Basic:	6.46	6.54	7.54	12.99	12.91	23.26	5.88	5.88	6.93	11.76	12.15	22.83
	• Diluted :	6.42	0.50	7.47	12.02	12.70	22.07	20.3	E 0E	C 07	11 60	12.02	22.00

The above is an extract of the detailed format of financial results for Quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the website of BSE at www.bseindia.com. NSE at www.nseindia.com and on Company website at www.proteantech.in

2. The above Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2025 have been reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on November 6, 2025



For and on behalf of Protean eGov Technologies Limited

Suresh Sethi Managing Director & CEO

ED makes 3rd arrest in case linked to Anil Ambani group

THE ENFORCEMENT DIRECTORATE (ED) has arrested Amar Nath Dutta, marking the third arrest in a money laundering investigation involving Reliance Power, an Anil Dhirubhai Ambani (ADA) Reliance Power, an Anil Dhirubhai Ambani (ADA) Group company. The case revolves around a fraud-ulent bank guarantee worth over ₹68 crore issued to the Solar Energy Corporation of India (SECI) on behalf of Reliance NU BESS, a subsidiary of Reliance Power, officials said. The agency said SECI suffered a loss of over ₹100 crore due to fraudulent bank guarantees submitted by Reliance Power subsidiary. Dutta was arrested under the Prevention of More Landester of MINIA by this has conse

Money Laundering Act (PMLA), with the agency securing four days of custody for questioning. According to the ED, Dutta, a resident of Kolkata, claimed to provide consultancy services in trade

claimed to provide consultancy services in trade financing.

The agency alleged that he played an active role in providing fake bank guarantees.

On October 11, the agency had arrested Ashok Kumar Pal, former chief financial officer of Reliance Power, and Partha Sarathi Biswal, managing director of Biswal Tradelink. The agency had earlier alleged that BTPL fraudulently arranged and submitted fake bank guarantees of ₹68 crore, along with forged SBI endoorsements and fabricated confirmations for a SECI tender. For providing this bank guarantee, ₹5.40 crore was received by BTPL from Reliance Power, the agency had said.

The case originates from a November 20.24 FIR lodged by Delhi Police's Economic Offences Wing (EOW).

Place : Mumbai Date : November 6, 2025

AIA ENGINEERING LIMITED

(CIN: L29259GJ1991PLC015182)
Regd. Office: 115, GVMM Estate, Odhav Road, Odhav, Ahmedabad - 382 415. Ph: 079-22901078, Fax: 079-22901077. Email: ric@aiaengineering.com; Website: www.aiaengineering.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2025

				CONSO	OLIDATED HALF YEAR ENDED YEAR				
Sr No		Q	UARTER END	ED	HALF YEA	YEAR ENDED			
	Particulars	30-09-2025	30-06-2025	30-09-2024	30-09-2025	30-09-2024	31-03-2025		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	104,776.40	103,894.71	104,420.40	208,671.11	206,417.63	428,744.39		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	35,996.18	38,550.13	33,734.53	74,546.31	67,791.47	136,843.02		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35,996.18	38,550.13	33,734.53	74,546.31	67,791.47	136,843.02		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,747.64	30,516.78	25,642.63	58,264.42	51,583.50	106,007.37		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	28,377.41	30,551.62	25,536.87	58,929.03	51,194.40	103,761.18		
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	M0000000000000000000000000000000000000	Automorphism			1.54CV 1.000015241111	5409130001110000		
6	Equity Share Capital	1,866.41	1,866.41	1,866.41	1,866.41	1,866.41	1,866.41		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per the Balance Sheet		W 82	20 2	200	10 20	690,833.43		
8	Earnings Per Share(EPS) (of ₹ 2 each) (for continuing and discontinued operations)						teransula en		
	Discontinuing Operations)								
	a. Basic	29.73	32.69	27.29	62.42	54.82	113.14		
	b. Diluted	29.73	32.69	27.29	62.42	54.82	113.14		

1. The details of the following items on the Standalone basis

YEAR ENDED QUARTER ENDED HALF YEAR ENDED **Particulars** Unaudited Unaudited 67,649.47 62,034.84 132,046.32 36,542.42 31,107.05 28,972.00 27 720 89 23 403 40 21 720 99 51 124 29 46 387 51 102 150 88 Total Comprehensive income for the period

2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September 2025 are available on the Stock Exchange website (www.bselndia.com & www.nseindia.com) and Company's website URL:https://aiaengineering.com/wp-content/uploads/2025/11/Results.pdf. The same can be accessed by scanning the QR Code provided here.



For, AIA Engineering Limited

Managing Director DIN: 00058177

GTT DATA SOLUTIONS LIMITED

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and

	half year ended September 30, 2025								
Sr.		30-Sep-2025		ter ended 30-Sep-2024	30-Sep-2025	Year ended 31-Mar-2025			
No.	- unuounu				(Unaudited)		(Audited)		
1	Revenue from Operations	3,676.93	2,543.53	353.62	6,220.46	658.55	1,612.84		
2	Profit / (loss) before exceptional item and tax	(58.63)	(385.74)	(48.21)	(444.37)	(155.17)	(680.29)		
3	Profit / (loss) before tax	(58.63)	(385.74)	(48.21)	(444.37)	(155.17)	(680.29)		
4	Profit / (loss) after tax	(109.34)	(411.13)	(66.66)	(520.48)	(188.30)	(706.11)		
5	Profit / (loss) after tax attributable to owners of the Company	(116.04)	(451.70)	(88.86)	(567.74)	(195.60)	(748.86)		
6	Total comprehensive income for the period	(148.62)	(411.13)	(66.66)	(559.75)	(188.30)	(719.40)		
7	Paid-up equity share capital (Face Value: Rs. 10 each)	4,177.69	4,142.42	1,916.19	4,177.69	1,916.19	2,395.24		
8	Total reserves		1				2,779.55		
9	Earnings per equity share:								
	Basic	(0.36)	(0.98)	(0.35)	(1.34)	(0.98)	(3.62)		
	Diluted:	(0.36)	(0.98)	(0.35)	(1.34)	(0.98)	(3.91)		

dited Standalone Financial Results for the half year ended September 30, 2025 390.86 437.98 rofit / (loss) befor xceptional item an



For and on behalf of the Board of Direct

Date: 07 November, 2025 Place: Ahmedabad

Total Income from Operations

Profit Before Tax

Profit After Tax



epaper.financialexpress.com

आणखी एक गैरव्यवहार?

'अमेडिया'चे संचालक आणि तहसीलदारासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी या कंपनीच्या आणखो एका जमीन व्यवहाराबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी अमेडिया'चे दिग्विजय पाटील, तहसीलदार सर्वकांत येवले यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला

याप्रकरणी नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे (वय ५०) यांनी खड़क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीत १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तहसीलदार सर्वकांत येवले व्हिजन पॉपर्टीतर्फे कुलमुखत्यारधारक राजेंद्र रामचंद्र विद्धांस (रा. इंद्रा मेमरीज, ावद्वास (रा. इद्रा ममराज, सकाळनगर, बाणेर रस्ता), ऋषीकेश माधव विद्धांस, मंगल माधव विद्धांस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. नवीन फ्लासिया, इंदूर, मध्य प्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा.चित्रलेखा बिल्डिंग, कुलाबा, मुंबई), कुलमुखत्यारधारक शीतल किसनचंद

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : धनंजय मुंडे, माणिकराव

व्यवहारात माघार घ्यावी लागल्याने

महायुती सरकारच्या गेल्या ११ महिन्यांतील कारकिर्दीत राष्ट्रवादीचे

वादग्रस्त ठरलेले पवार हे तिसरे मंत्री

ठरले आहेत. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम या

शिवसेनेच्या मंत्र्यांवरही याच

काळात गंभीर स्वरुपाचे आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार

गेल्या डिसेंबरमध्ये सत्तेत आले.

बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे

यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले होते. सरपंचाची अत्यंत

झाले आहेत.

आजी-माजी काकाट या आजा-माजा मंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुलाच्या जूमीन खरेदी



जमीन खरेदी

व्यवहारावरून पार्थ पवार हे

मद्य कंपनीत

भागीदार

यांच्याकडे

उत्पादन शुल्क हे खाते असताना जय हे भागीदार असलेल्या 'कॅपोव्हिटेझ'

हे भागीदार असलेल्या 'कॅपोव्हिटेझ कंपनीला मद्य निर्मितीबरोबरच विक्रीच

परवाना मिळाल्याने हितसंबंधाचा आरोप होत

आहे. वडील उत्पादन शुल्कमंत्री असताना मुलाच्या कंपनीला मद्यविक्रीचे परवाने देण्यास विरोध



तेजवानी

दिग्विजय

राष्ट्रवादीचेच मंत्री वादग्रस्त

एकाचा राजीनामा तर एकाचे खातेबदल

पार्थ पतार काही कंपन्यांमध्ये भागीदार अनित उत्तराधिकारी

वादग्रस्त ठरले आहेत . दुसरे पुत्र जय पवार यांच्या कंपनीला मद्य विक्रीचे परवाने मिळणार म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून उमेदवारी. त्या निवडणुकीत दारुण पराभव. पार्थ यांच्या असल्याने हितसंबंधाचा उमदेवारीवरून पवार कुर्दुबियांमध्येच मतभेद झाल्याची तेव्हा चर्चा. रोहित पवार यांची तेव्हाची प्रतिक्रिया बोलकी होती. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची पडद्याआडून बरीच सूत्रे पार्थ हलवितात. विद्यानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी प्रचाराचे नियोजन व व्यवस्थापन त्यांनीच केले होते.

अमेदिया

तसेच

एंटरप्रायझेस एलएलपीचे संचालक

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

पालिसाना दिलाल्या माहितानुसार, फियांदी प्रविणा बोर्डे या नायब तहसीलदार म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी सरकारकडून प्रधिकृत अधिकारी म्हणून तक्रार दिली आहे.

सूर्यकांत येवले तहसीलदार म्हण्न

शहर मामलेदार कचेरी येथे नियुक्तीस

होती. त्याची चित्रफीत समाज

लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली

होती. अखेर भाजपच्या दबावामळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा

लागला होता. गेल्या ११ महिन्यांच्या

सरकारमध्ये राजीनामा द्यावे लागलेले मुंडे हे एकमेव मंत्री

पावसाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात भ्रमणध्वनीवर

रमी खेळत असल्याची चित्रफीत

समोर आल्याने तत्कालीन कृषिमंत्री

माणिकराव कोकाटे हे अडचणीत

आले होते. चित्रफितीमध्ये कोकाटे

हे भ्रमणध्वनीवर खेळत असल्याचे

स्पष्टपणे दिसत होते. अखेर अजित पवारांनी कोकाटे यांच्याकडील

कृषि खाते काढून त्यांच्याकडील हे तलनेत ट्रास्ट्र

हे तुलनेत दुय्यम दर्जाचे खाते सोपविले होते.

प्रसारित होताच

अमरसिंह

करण्यात आला होता. जय पुढील महिन्यात होणाऱ्या बारामतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची होते. १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या कालावधीत त्यांनी २०२५ या कालावधीत र अधिकारपदाचा गैरवापर केला.

मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ महापालिका क्षेत्रात लागू नाही. त्यामुळे बोपोडी येथील एकूण पाच हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषी विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात, तसेच वहिवाटीत आहे. या जमिनीचे मालक आणि ताबेदार हे कृषी विभाग असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिला होता. या जिमनीचा

अपहार करून या जमिनीवर व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गवंडे, त्यांच्या वतीने राजेंद्र विद्वांस, ऋषीकेश विद्वांस, मंगल विद्वांस, तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याशी संगनमत करून सरकारी मिळकतीवर त्यांचा मालकी हक्क दिसून येत असल्याचा बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणक करण्यात आली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात

चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मलगा पार्थ पवार यांच्या पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त व बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती राज्य सरकारने शुक्रवारी स्थापन केली. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक

येथील सर्व्हें क्र. ८८ मधील महार वतनाची शासकीय जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केली असून नियमबाह्य पद्धतीने मुद्रांक विभागाने दस्तनोंदणी केल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले होते.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून त्यात पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव या

करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या आहेत. **- चंद्रशेखर बावनकुळे,** महसूलमंत्री



ू नवी दिल्ली : दलितांसाठी राखीव असलेली १८ हजार जेवा दिखा ने दोलाताला राजाय जिल्हा गृह स्मार कोटी रुपयांची सरकारी जमीन महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या मुलाशी संबंधित कंपनीला विकण्यात आली आहे. 'मतचोरी' करून स्थापन झालेल्या सरकारने ही ंजभीनचो थे? केली आहे, असा आयेप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्निवन्ह उपस्थित केले. दलित व विचितांचे

..... ----- जन्माज्यका त्याना प्रश्नाचन्ह उपस्थित कल. दोलत व वी हक्क हडप करणाऱ्या लोकांना केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

मुद्रांक शुल्क भरल्यावरच व्यवहार रद्द

पार्थ पवार यांच्या कंपनीला ४२ कोटी भरावे लागणार

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चि्रंजीव पार्थ यांच्या अमेडिया कंपनीने केलेला व्यवहार रद्द करण्यासंदर्भात संबंधित पक्षकार जरेज्यासंद्रभात संबंधित पक्षकार नोंदणी आणि मुद्रांक विभागात दाखल झाले. मात्र, जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करायचा झाल्यास नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतरच हा व्यवहार रह होणार आहे,' असे मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा व्यवहार शुक्रवारी रद्द होऊ शकला नसल्याची माहिती

विभागाकडून देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने मुंढवा परिसरातील महार वतनाची सुमारे ४० एकर जागा तीनशे कोटी

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क

मुंढवा येथील ४० एकर भूखंड व्यवहार रद्द करण्यासंदर्भात र्युक्तवारी पक्षकार दावल झाले. मात्र, त्यांना मुद्रांक शुक्कारी संपूर्ण रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली. रक्कम जमा झाल्यानंतरच व्यवहार रह होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

विकत कायद्यानुसार महार वतनाची जागा येत नाही, तसेच, ती हस्तांतरित किंवा गहाणही ठेवता येत नाही मात्र, ४० एकरांचा हा भूखंड पार्थ यांच्या कंपनीने घेतला असन जमीन व्यवहाराची किंमत कमी दाखवून मुद्रांक शुल्कही बुडविण्यात आल्याचा आरोप आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या

संतोष हिंगाणे, जिल्हा सहनिबंधक

वतीने शक्रवारी सायंकाळी पक्षकार सहदुय्यम निबंधक कार्यालयात दाखल झाले. त्या वेळी व्यवहार रद करण्यात येत असल्यामळे २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्कमाफीचे प्रयोजनही आपोआप संपृष्टात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास

बायर क्रॉपसायन्स लिमिटेड

सीआयएन : एल२४२१०एमएच१९५८पीएलसी०१११७३

हिरानंदानी ईस्टेट. ठाणे (पश्चिम) — ४०० ६०७. टेलि क्र. : ०२२–२५३१ १२३४ • फॅक्स : ०२२–२५४५ ५०६३ वेबसाइट : www.bayer.in • ईमेल : ir_bcsl@bayer.com

अंतरिम लाभांशाची घोषणा व

रेकॉर्ड तारखेची सूचना सूचना <mark>याद्वारा देण्यात येते की,</mark> वावर क्रांपसावन्स लिमिटेडच्या (''कंपनी') संचालक मंडळाने शुक्रवार, ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या मंडळाच्या समेत कंपनीच्या इविवटी भागधारकांकरिता प्रति भाग रु. ९०/-चा अंतरिम लाभांश घोषित केला आहे.

पुढील सूचना याद्वारा देण्यात येते की, कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम ९१च्या अनुसार,

पुढाल पुढाना बाह्या दण्यात तक का, करणा आधानयन, २०१, इच्या करना १, रच्या अनुतार, गईड्याने विताद वर्ष २०६५-२६ करिता कंपनीच्या इंक्विय भागवित्यं अतिशार लाभाशाच्या प्रदानाच्या हेतुप्रीत्यर्थ गुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०५५ ही रेकोर्ड तारीख निश्चित केली आहे. अंतिरम लाभाशाचे प्रदान अज्ञा सदर्यांना, ज्यांची नाचे रेकोर्ड तारीख सण्येच शुक्रवार, १४ नोर्केंबर, २०५५ गोजामाणे इंकिटमें भागाचारक रूपणू कंपनीच्या सदस्यांच्या नोर्द्यांकी आलेली आहेत आणि इंग्मेटीयलाइच्ड स्वरूपात असलेल्या पार्याच्या बावतीत या हेतुप्रीत्यर्थ

ु डिपॉझिटरीजद्वारा सादर केलेल्या तपशिलानुसार सदर तारखेदिवशी कामकाज संपताच भागांच्या लाभाधिकारीकडे आलेली आहेत, बुधवार, ०३ डिसेंबर, २०२५ रोजी करण्यात येणार

भागधारकांनी नोंद च्यावी की, अंतरिम लाभांशाचे प्रदान अशा भागधारकांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत करण्यात येणार आहे ज्यांनी त्यांचा बँक अकाऊन्ट तपशील अपडेट ठेवलेला आहे. लाभांशाच्या स्वीकृतीस विलंब टाळण्याकरिता, भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या

लाभाराणां स्वाकृतात विरुद्ध टाज्याकारता, भागवारकाना वनता करण्यात वत का, त्याया डोपीं जनड़े त्यांच वैक अकाऊन त्यारील अपडेट टीवाचा, प्रत्या सरकारता भाग आस्त्रेल्या सदस्यांकरिता, सेबीने गासंबंधित निर्मामत केलेल्या संबंधित सक्वुंलर्मद्वारा पॅन, केनायसी तपशील आणि गामिनेदरानाची नीरणी अनिवार्ग केली आहे. त्यायुढ़े, ज्या संस्यांकड प्रत्यक्ष सरक्याता पाग आहेत त्यांनी विनती करण्यात येते को, त्यांनी फार्मी आयास्त्रान-१ व अन्य लागू फॉर्मसंद्वारा कंपनीचे र्रानस्ट्रार ऑण्ड शेअर ट्रान्स्कर एजन्ट, एम्बूएफजी इन्टाइम इंडिया

जार मानवार प्राप्त पायक्ष पायक्ष प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त स्वित शिवस शिवस मानवार स्वित होता है। वेह तपसील ना नामिनेदेशन तपशील समाविष्ट त्यांचा पॅन, केवायसी तपशील सादर करावा. प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्याबाबतीत इन्बेस्टर सर्विस स्वितेस्ट फॉर्म्स www.bayer.in यावर उपलब्ध

भागधारकांनी नोंद घ्यावी की, वित्त कायदा, २०२०नुसार, लाभांशाचे उत्पन्न ०१ एप्रिल

भागभारकाना नाद प्याचा को, वित्त कायदा, २०२०नुसार, लाभाशाच उतप्त ०१ पुण्रल, २०२०चा प्रभावापन्त भागभारकांच्या इति करायेच असमाप ओड डोगि कंपनील जेकोजेंड अधिस्तृचित केल्यानुसार विहित दरात (अधिक लागू उपकर व अधिभार) भागभारकांना प्रदान केल्ल्या लाभाशामधून डोडकर टॅक्स अंट सोसं (टीडीएस) करणे आवस्यक आहे. मागभारकांच्या विविध प्रवर्गाकरिता लागू टीडीएस ट्रासंबंधित माहिती आणि आवस्यक असणावी कागस्पत्रे www.bayer.in यावर इन्वेस्टर सेक्शनअंतर्गत उपलब्ध आहेत. भागभारकांना विनेती करणवात वेते को, त्यांनी लाभाशाच्या प्रदानावरील अचुक टीडीएस वजात करणे कंपनीला सक्षम होण्याकरिता सुक्रवार, १४ नोव्यंबर, २०२५ रोजी किंवा तत्यूवी dividend.india@bayer.com यावर ई-मेल्याफेत सर्व बावतीत पूर्ण असलेली आवश्यक कागदपत्रे पाठवावीत.

बायर क्रॉपसायन्स लिमिटेडकरिता

कंपनी सेकेटरी व अनुपालन अधिकारी (सदस्यत्व क. एसीएस २४१९९)

नोंदणीकृत कार्यालय : बायर हाऊस, सेंट्रल ॲव्हेन्यू,

आणून देण्यात आले. त्यामुळे हे २१ कोटी आणि व्यवहार रह येत असल्याने आणखी तेवढीच नियमानसार रक्कम, असे एकूण ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क कंपनीला भरावे लागणार असल्याची महिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सात दिवसांत अहवाल

दरम्यान, या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सखोल चौकशीला पारंभ केला आहे ही समिती सात दिवसांमध्ये त्यांचा अहवाल राज्य शासनाला साद-करणार आहे

काँग्रेस. मनसे आक्रमक

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणात तहसीलदार, मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यासह कंपनीच्या संचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. कथित जमीन घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वाटाळ्याच्या निषवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पार्थ पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

सार्वजनिक सूचना – इशारा

आमचे अशील **उदय पुंडलिक धुमटकर आणि डॉ. लीना सुहास जाटकर** यांना "श्री अमृत" या वर्ते. सेना सुरात जारकर वांग "श्री अपृत' या स्मारतीति निवासी मर्टेट क. A-401. जो की 15. कार्टर रोड. खार-थाडा. मुंबई - 400052 येथे रिवार को समायरताता आणि तारद हमारतीया पूर्णकारताच्या आणित तांचा मिळान्या तारपुरच्या पार्ची निवासस्थानी व काम्मरकरूपी पार्ची निवास-स्थानी आतरेल्या (योच्या हक्त, हृत व स्वारस्य आहे. थे खाली नृष्ट्र केलेन्या तारपारा आहे. केले आहे.

रूपा श्यामसुंदर धुमटकर आणि तिची मुले म्हणजे भागवी धुमटकर अप्रवाल, ओम स्थामसुंदर धुमटकर आणि अदिती स्थामसुंदर धुमटकर-है आमस्या अशीलांघे दिवंगत भाऊ स्व. स्थामसुंदर पाइरंग धुमटकर-यांघे कायदेशीर वारस असून, ते वरील नमूद केलेल्या जागेवर केवळ स्व. अनुसया पांडुरंग

न्रार किंवा समजुती करू नयेत, कारण आमच्य ग्रांशील आणि वरील व्यक्तींमध्ये असलेला वाद सध्य ग्राननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित (sub udice) आहे. वरील रूपा श्यामसुंदर धुमटकर आणि तिची मुले

गायत्री धुमटकर अग्रवाल, ओम श्यामसुंदर धुमटकर आणि अदिती श्यामसुंदर धुमटकर-यांनी स्वतःहून, थेट अथवा अप्रत्यक्षपणे, त्यांच्या प्रतिनिधींमार्फत किंवा विकलामार्फत सदर जागा विकणे, हस्तांतरित करणे, गहाण ठेवणे किंवा कोणत्याही तृतीय पक्षास सुपूर्व करणे टाळावे, असा त्यांना कडक इसार ात येतो. तसेच सर्वसामान्य जनतेस यादारे सचित करण्यात येते की वरील नमूद व्यक्तींशी संब ू पर केल्यास त्याची सर्व ाषाबरा पराणाला ज्ञानला २००० । बाबदारी, धोका, खर्च व परिणाम हे पूर्णपणे संबंधित त्सान भरपाईची जबाबदारी ल

स्ता व नुकसान मत्याईथी जाबादगी त्यावर येईत. खाती नमूद तकता (Schedule): 'भी अमृत' या नावाने ओळखटना जाणाऱ्या त्रस्तीतील फर्लेट क्षमांक A-401, जी इमारत 1, कार्टर रोड, खार-डांडा, मुंबई - ४०० ०५२ हंस्थत आहे, तसेच महाराष्ट्र सहकारों स्थान श्रीमेरीटक हांजर्सिंग सोसायटी लिमिटेड" या

शमीम दळवी सिगनपोरिया अँड दळवी कायदा सल्लागार

दिनांक : ०८.११.२०२५

सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

महिन्याची मुदत देण्यात आली

.... पवार यांच्या कंपनीने मुंढवा

पाच सदस्यांचा समावेश आहे.



अनियमितता झाल्याचे आढळल्यास त्यासाठी जुबाबदार असलेल्यांवर जबाबदारी निश्चित

'मतचोरी' करणाऱ्या सरकारकडून 'जमीनचोरी'



सिंचन घोटाळा ते जमीन खरेदी



सुमारे ७० हजार कोर्टीच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवारांवर आरोप झाले होते. या आरोपांमुळेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनाम दिला होता. हा आरोप त्यांच्यावर

शिवसेनेच्या मंत्र्यांवरही गंभीर आरोप

शिवसेनेच्या मंत्र्यांवरही गंभीर स्वरुपांचे आरोप झाले आहेत. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीचा हॉटेल खरेदीचा व्यवहार वादग्रस्त ठरला

होता. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्यवहाराच्या चौकशीचा आदेश दिला होता. याचप्रमाणे शिरसाट हे निवासस्थानी बसले असताना त्यांच्या समोर पैशांची भरलेली बँग दिसत असल्याची चित्रफीत समोर आली होती.

एस. टी. बसेस खरेदीवरून भरत गोगावले यांच्यावर आरोप झाले होते.
 बारमध्ये मुली आढळल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर

आमदार निवासाच्या उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त ठरले होते.

शिवसेनेचे अनिल परब यांनी आरोप केले होते. त्यातून कदम यांनी डान्सबारमधील ऑर्केस्टाचा परवाना परत केला होता.

कायमचा चिकटला. यानंतर पुण्यातील मुलाच्या जमीन खरेदीवरून अजित पवारांवर आणखी जुंशाच्या ठागान संस्पापरान जानता प्रवासवर जानता एक आरोप झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडेपर्यंत म्हणजे जानेवारीअखेरपर्यंत पुण्यातील जमीन खरेदीचे प्रकरण चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीतच मुख्यत्वे लढत आहे. यामुळे भाजप या चौकशीचा पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फटका



ठाण्यातील बोगडाच्या कामाची बिविटा तीन हजार कोटींच्या अधिक खर्चाची असल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करून निविदा रह केली होती. उपमख्यमंत्री एकनाथ शिंव

हे एमएमआरडीएवे अध्यक्ष असताना तीन हजार कोटीपेक्षा अधिक रकमेवी निविदा असल्याची भूमिका याच प्राधिकरणाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. पुण्यातील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीचा आदेश देऊन गुन्हे दाखल झाले. यातून एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सरकारमधून कुरघोडी करण्य आल्याची चर्चा आहे.



प्रोटीयन ईगव टेक्नॉलॉजीस लिमिटेड

दिनांक : ८ नोव्हेंबर २०२५

्रिताश्चर (सीआईएन L72900MH1995PLC095642) १ ला मजला, टाइम्स टॉवर, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३

॰ ४२४२ | फॅक्स: +९१ २२ २४९१ ५२१७ <mark>| ई-मेल :</mark> cs@proteantech.in | संकेत स्थळ **www.**proteantech.in

	३० सप्टबर २०२५ राजा संपलल्या ।तमाहा आणि अध वर्षाच्या कालावधा कारता अलखापारक्षत वित्ताय निष्कर्षाच विवरण													
	(रु. कोटी मध्ये इपीएस वगळ											इपीएस वगळता)		
				स्व	तंत्र			एकत्रित						
अनु क्र.		संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष		
豖.	तपशील	30.09.2024		30.09.7078	३०.०९.२०२५	30.09.2028		३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	30.09.2028	३१.०३.२०२५	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
8	परिचलनातून एकूण उत्पन्न	२४९.५०	२०९.९८	२१९.४६	४५९.४८	૪१५.६५	८३९.५३	२५०.५०	२१०.८४	२१९.७०	४६१,३४	४१६.२४	06,082	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा)													
	(कर पूर्वी अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण बाबी)	38.63	34.07	80.04	६९.६५	୧.७.७७	१२०.१८	32.08	३२.३७	રૂહ.ધ્હ	६४,४१	६४.६७	११८.४३	
3	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा)													
ш	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी पश्च्यात)	38.63	34.02	80.04	६९.६५	୧७.७७	१२०.१८	32.08	३२.३७	३७.५७	६४.४१	६४.६७	११८.४३	
8	कर पश्च्यात च्या कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा)													
	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी पश्चात)	२६.२०	રેલ્.५૦	30.42	42.90	42.23	९४.२१	२३.८६	23.64	२८.०४	४७.७१	४९.१३	९२.४६	
ષ	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न (सर्वसमावेशक नफा/													
Ш	(तोटा) (करपशच्यात) कालावधीसाठी आणि इतर													
	सर्वसमावेशक उत्पन (करपशच्यात))	२६.२०	२६.५१	30.42	५२.७१	48.08	९२.८३	२३.८६	२३.८६	२८.०४	४७.७२	40.98	98.06	
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल													
	(रु. १०/ दर्शनी मुल्य असलेले प्रति समभाग)	४०.६१	४०.५५	80,48	४०.६१	80,48	४०,५५	४०.६१	४०,५५	४०.५४	४०,६१	80,48	४०,५५	
9	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)						९६४,०७						९५८.२३	
6	प्रति समभाग प्राप्ती (असाधारण वाबी पश्चात)													
	(प्रत्येकी रु. १०/-) (समाप्त वर्ष वगळता अवार्षीक)													
	मूलभूत :	६.४६	8,48	૭.५૪	१२.९९	१२.९१	२३.२६	4.66	4.66	६.९३	११.७६	१२.१५	२२.८३	
П	सीम्यिक्तः	६.४२	8,40	9.89	१२.९२	१२.७९	२३.०७	4.64	4.64	६.८७	११.६९	१२.०३	२२.६५	

. वाल विवरण हे सेबी (लिस्टिंग ऑक्टिगोशन ॲण्ड डिस्क्लोनर स्विवरसॅट्स) रेप्युलेशन, २०१५ च्या रेप्युलेशन, २०३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंन कडे दाखल करण्यात आलेल्या . सप्टेंबर ३०, २०२५ रोजी .संपलेल्या तिमाही आणि अर्थ वर्षाच्या कालावर्धा करीताचा वितीय निकर्षाच्या विस्तुत प्रारुपाच



सुरेश सेठी पिकीय संचालक आणि सीईओ दिआयान : ०६४२६०४०